

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
(गट-ब) या संवर्गातील
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन आदेश क्रमांक:- इएसटी-१२१६/प्र.क्र.९/राउशु-१,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- २ जुलै, २०१६.

वाचा :- शासन आदेश, गृह विभाग, क्र.इएसटी-२७१५/प्र.क्र.७७/राउशु-१, दि.१०.०६.२०१६.

शासन आदेश -

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट-ब) या संवर्गातील पुढील अधिकाऱ्यांच्या त्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात येत असून त्यांची पदस्थापना खालील स्तंभ (५) मध्ये दर्शविलेल्या रिक्त पदावर करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याचे पद	वाटप झालेला महसूली विभाग	नवीन पदस्थापना
१	२	३	४	५
१	श्री. एस. बी. जगदाळे	निरीक्षक, राउशु, विभागीय भरारी पथक, औरंगाबाद	औरंगाबाद	निरीक्षक, राउशु, उस्मानाबाद शहर
२	श्री. संजय ज. डेरे	निरीक्षक, राउशु, सहाद्री ससाका लि., कराड, जि.सातारा	पुणे	निरीक्षक, राउशु, फ विभाग, पुणे
३	श्री. पी. आर. पाटील	निरीक्षक, राउशु, ब विभाग, सोलापूर	पुणे	निरीक्षक, राउशु, गडहिंगलज, जि. कोल्हापूर
४	श्री. पी. एच. सोनावणे	निरीक्षक, राउशु, तलासरी सीमा तपासणी नाका, जि. पालघर	कोकण	निरीक्षक, राउशु, उल्हासनगर, जि. ठाणे

५	श्री. रविद्र उगले	निरीक्षक, राउशु, भरारी पथक क्र.२, ठाणे	कोकण	निरीक्षक, राउशु, एस विभाग, मुंबई उपनगर
६	श्री. चंद्रशेखर गावडे	निरीक्षक, राउशु, भरारी पथक क्र.१, नागपूर	कोकण	निरीक्षक, राउशु, जी विभाग, मुंबई शहर
७	श्री. पी. बी. पोळ	निरीक्षक, राउशु, अ विभाग, मुंबई शहर	लागू नाही	निरीक्षक, राउशु, अ विभाग ठाणे

२. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या ४(५) मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेने या बदल्या करण्यात येत आहेत.

३. उपरोक्त रकान्यातील अधिकाऱ्यांपैकी अ.क्र. (१) ते (६) येथील अधिकाऱ्यांना “महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेन व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम, २०१५” मधील तरतूदी लागू असून या अधिकाऱ्यांना वाटप झालेल्या महसूली विभागामध्ये विहित कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. अ.क्र. (६) येथील अधिकाऱ्यांचा महसूली विभाग या नियमांतील तरतूदीनुसार संदर्भाधीन दि.१०.०६.२०१६ च्या आदेशानुसार नागपूर ऐवजी कोकण याप्रमाणे बदलून देण्यात आला आहे.

४. बदलीचे हे आदेश तात्काळ अंमलात येतील. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदली नंतरच्या पदस्थापनेचा कार्यभार तात्काळ स्वीकारावा. बदली आदेशाची अंमलबजावणी तात्काळ व कार्यक्षमरित्या होण्याकरिता आयुक्त, राउशु यांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

अ) बदलीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. बदली झालेले अधिकारी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त होऊन रुजू होण्यासाठी आल्यानंतर त्यांना विनाविलंब रुजू करून घ्यावे. सदर अधिकाऱ्याला रुजू करून न घेतल्यामुळे काम न देता सक्तीचा प्रतिकाळ ठरवून वेतन व भत्ते देण्याचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.

ब) संबंधित अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास त्वरीत कळवावे.

५. बदलीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०७०२१८२५२६२०२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दि. ज. शेडमेखे)

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति:

१. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
३. सर्व विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क (मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)
४. जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद/उस्मानाबाद/पुणे/सातारा/कोल्हापूर/सोलापूर/पालघर/ठाणे
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
६. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)
७. संबंधित अधिकारी (मार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)
८. निवडनस्ती (राउशु-१)

प्रत माहितीस्तव

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (राउशु) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (राउशु) यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, नवीन मंत्रालय, जी. टी. हॉस्पिटल, मुंबई.